

मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ,
जळगांव यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक
अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे अंतर्गत
कार्यकारी अभियंता, नर्मदा विकास विभाग, नंदूरबार
हा विभाग व त्याअंतर्गत ३ उपविभागातील नियत व
रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना दिनांक
०१.०३.२०२५ ते दि. ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ
देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्र. मुदवा २०२५/प्र.क्र.२९/जवि

नवीन प्रशासन इमारत, ६ वा मजला,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- ०८.०४.२०२५

संदर्भ : १) शासन निर्णय क्रमांक:मुदवा २०२४/प्र.क्र.२८/ज.वि., दि. ०७.१०.२०२४

२) मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांचे पत्र
क्र.मुअ/तापाविम/आस्था-३/मुदतवाढ/८०७/सन २०२५, दि.२१.०२.२०२५

३) वित्त विभाग, शासन निर्णय क्र. पदनि- २०१६/ प्र.क्र.८/ १६/ आ.पु.क.,
दि. ०३.०३.२०२५

शासन निर्णय :

मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव यांच्या अधिपत्याखालील
अधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे अंतर्गत कार्यकारी अभियंता, नर्मदा विकास विभाग,
नंदूरबार हा विभाग व त्याअंतर्गत ३ उपविभागातील नियत आस्थापनेवरील ८८ पदांना दि.०१.०३.२०२५ ते
दि.३१.०८.२०२५ पर्यंत आणि रुपांतरित आस्थापनेवरील ०४ पदांना दि.०१.०३.२०२५ ते दि.३१.०८.२०२५
पर्यंत किंवा संबंधित कर्मचारी त्या पदावर कार्यरत असेपर्यंत या पैकी जे अगोदर घडेल त्या दिनांकापर्यंत
मुदतवाढ देण्यात येत आहे. (तपशील सोबतच्या प्रपत्रामध्ये दिलेला आहे.)

२. या पदांवर होणारा आस्थापनेचा खर्च " मागणी क्र. आय.५, मुख्य लेखाशीर्ष ४८०१ वीज प्रकल्पांवरील
भांडवली खर्च, ००१ संचालन व प्रशासन (०७) अधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे (०७)
(०४) - सरदार सरोवर प्रकल्प (कार्यक्रम) (४८०१ ३९५६) " या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा व त्याखाली
मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क.,दि.
०३.०३.२०२५ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०२५०४०८१३३३४२५०२७ असा आहे. हा आदेश डिजिटल
स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

सोबत- वरीलप्रमाणे.

(अजित पां.शिंदे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत विवरणपत्रासह अग्रेषित:

१. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई/ नागपूर.

२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई/ नागपूर.

३. संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी

४. अवर सचिव (आ.पु.क), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई

५. मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव

यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजुरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजुरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चूकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास त्यांची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/ अटीची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल.

६. अधीक्षक अभियंता, धुळे पाटबंधारे प्रकल्प मंडळ, धुळे

७. कार्यकारी अभियंता, नर्मदा विकास विभाग, नंदुरबार (५ प्रती)

८. अधीक्षक अभियंता, प्रकल्प तयारी व व्यवस्थापन कक्ष, पुणे

९. कार्यासन, अर्थ १/२, आ (पुनर्रचना), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई

१०. जलविद्युत कार्यासन संग्रहार्थ.

शासन निर्णय क्रमांक- मुदवा २०२५/प्र.क्र.२९/जवि दि. ०८.०४.२०२५ चे

विवरणपत्र १

नियत अस्थायी आस्थापनेवरील पदे

अ.क्र.	पदनाम	नर्मदा विकास विभाग, नंदुरबार	नर्मदा विकास उपविभाग क्र,१ तळोदा	नर्मदा विकास उपविभाग क्र,२ तळोदा	नर्मदा विकास उपविभाग क्र,३ अक्कलकुवा	एकूण पदे.
१	२	३	४	५	६	८
१	कार्यकारी अभियंता	१	०	०	०	१
२	उपकार्यकारी अभियंता	१	०	०	०	१
३	उपअभियंता/उपविभागीय अभियंता	०	१	१	१	३
४	कनिष्ठ अभियंता/ शा.अ./स.अ.श्रेणी-२	४	४	४	४	१६
५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	०	४	४	४	१२
६	विभागीय लेखापाल	१	०	०	०	१
७	आरेखक	१	०	०	०	१
८	सहाय्यक आरेखक	१	०	०	०	१
९	अनुरेखक	०	१	१	१	३
१०	प्रथम लिपिक	१	०	०	०	१
११	वरिष्ठ लिपिक	५	१	१	१	८
१२	कनिष्ठ लिपिक/लि.टं	४	२	२	२	१०
१३	लघु टंकलेखक / निम्नश्रेणी लघु लेखक	१	०	०	०	१
१४	टंकलेखक	३	१	१	१	६
१५	भांडारपाल	१	०	०	०	१
१६	सहाय्यक भांडारपाल	१	०	०	०	१
१७	संगणक	१	०	०	०	१
१८	वाहनचालक	१	१	१	१	४
१९	नाईक	१	०	०	०	१
२०	शिपाई	५	२	२	२	११
२१	चौकीदार	१	१	१	१	४
	एकूण	३४	१८	१८	१८	८८

(अजित पां.शिंदे)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्रमांक- मुदवा २०२५/प्र.क्र.२९/जवि दि. ०८.०४.२०२५ चे
विवरणपत्र-२

रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील मंजूर पदे

अ.क्र.	पदधारकाचे नांव	पदनाम	सेवानिवृत्तीचा दिनांक
१	शेख हरुन शेख नूर	वाहनचालक	दि.३१/०५/२०२६
२	प्रमोद शंकर कुळकर्णी	मजूर	दि.३०/०४/२०२५
३	रामा बच्चु चव्हाण	मजूर	दि.३१/०१/२०२७
४	भिमसिंग बच्चु चव्हाण	मजूर	दि.३१/०५/२०३०
	एकूण पदे	४	

(अजित पां.शिंदे)
कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन